

उच्च शिक्षण विभागाच्या अधिनस्थ असलेली सर्व अकृषी विद्यापीठे व सर्व संस्था यांची आर्थिक सक्षमता वाढविण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे संस्थेची नेमणूक करण्याबाबत....

## महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण/२०२४/प्र.क्र.१७/विशि-२

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई -४०० ०३२.

दिनांक :- २९ फेब्रुवारी, २०२४.

**संदर्भ :-** कुलगुरु, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे यांचे पत्र.

**प्रस्तावना :-** मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू केलेले आहे. त्यानुसार राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत विद्यापीठ व महाविद्यालयांच्या आर्थिक स्थितीबाबत अहवाल तयार करुन विद्यापीठे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासंदर्भात दि.०१.०६.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रा.श्याम शिरसाट, प्र-कुलगुरु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. सदरहू समितीने त्यांचा अहवाल शासनास सादर केला आहे.

तथापि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने उच्च शिक्षण विभागाच्या अधिनस्थ असलेली सर्व अकृषी विद्यापीठे व सर्व संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिने अधिक अभ्यास करण्यासाठी अग्रगण्य असलेली गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे यांची नेमणूक करण्यास व या संस्थेमार्फत नेमलेल्या समितीस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-** उच्च शिक्षण विभागाच्या अधिनस्थ असलेली सर्व अकृषी विद्यापीठे व सर्व संस्था यांची आर्थिक सक्षमता वाढविण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे संस्थेची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. तसेच गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे यांच्याकडून वरीलप्रमाणे अभ्यासाठी नेमण्यात येणाऱ्या खालील समितीस मान्यता देण्यात येत आहे :-

अ. क्र.	सदस्यांचे नाव	पदनाम
१.	डॉ.नरेद्र जाधव	अध्यक्ष
२.	डॉ.अजित रानडे	समन्वयक
३.	प्रो.अभय पेठे	सदस्य
४.	श्री.विश्वनाथ गिरिराज	सदस्य
५.	डॉ. विशाल गायकवाड	सचिव

३. सदरहू अभ्यासासाठी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थापुणे, यांना विविध बाबींचा खर्च भागविण्यासाठी रु.१८,०५,४००/- इतक्या रक्कमेस मान्यता देण्यात येत आहे.
४. सदर समिती उच्च शिक्षण विभागाच्या अधिनस्थ असलेली सर्व अकृषी विद्यापीठे व सर्व संस्था यांची आर्थिक सक्षमता साध्य करण्यासाठी पुढील बाबींचा अभ्यास करणार आहे:-
  - a. उच्च शिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर कशा प्रकारे वित्तीय सहाय्यता प्राप्त होते, याचा अभ्यास करणे.
  - b. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना कश्याप्रकारे निधी प्राप्त होतो याचा अभ्यास करणे. तसेच यातील असमानता आणि विसंगती शोधणे.
  - c. सर्व अकृषी विद्यापीठे व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची विद्यमान आर्थिक स्थितीविषयक अहवाल व तूट भरून काढण्यासाठी उपाय योजना.
  - d. उच्च शिक्षणामध्ये भागिदारी व गुंतवणुकीतून आर्थिक सहाय्य उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  - e. पर्यायी वित्त पुरवठा मॉडेलचा संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्थेच्या प्रवेश क्षमता, गुणवत्ता, शैक्षणिक शुल्क तसेच संभाव्य परिणामांवर पडणारा अनुकूल प्रभावाची समीक्षा करणे व इतर अनुषंगिक बाबी.
५. सदर संस्था त्यांचा अंतरिम अहवाल तीन महिन्यांच्या आत तसेच अंतिम अहवाल सहा महिन्यांच्या आत शासनास सादर करील.
६. वरील अभ्यास करण्यासाठी येणारा खर्च “डब्ल्यू-६, २२५१- सचिवालयीन- सामाजिक सेवा, ०९० - सचिवालय, (०१) उच्च व तंत्र शिक्षण विभाग (०१) (०१) उच्च व तंत्र शिक्षण (२२५१ ०४०९), २८, व्यावसायिक सेवा” या लेखाशीर्षाखाली उपलब्ध असलेल्या विभागाच्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात येणार आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२९१७४४११७५०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

( शरद कोकाटे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपाल तथा कुलपती यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
- २) कुलगुरु, सर्व अकृषी विद्यापीठे.
- ३) मा.मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण विभाग), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग), यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई

- ५) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ६) संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ.
- ७) उपसचिव (विशि), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ८) कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे.
- ९) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) - १/२ महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- १०) महालेखापाल, (लेखापरीक्षण) - १/२ महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- १४) सर्व सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
- १५) सर्व अधिदान व लेखा अधिकारी.
- १६) नियोजन विभाग, (का-१४७१) मंत्रालय, मुंबई.
- १७) वित्त विभाग, (व्यय-५) (अर्थसंकल्प-३/८१२/) मंत्रालय, मुंबई.
- १८) निवडनस्ती (विशि-२), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.